

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी  
अभियंता (स्थापत्य) गट-अ संवर्गाची दिनांक  
०१.०१.२०२२ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

## महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : सकाज्ये २०२२ / प्र.क्र.०१/आ(संनि),

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १४ जानेवारी, २०२२

### शासन परिपत्रक

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२२ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली असून, ती या परिपत्रकासोबत परिशिष्ट "अ" येथे जोडण्यात आली आहे. सदरहू ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/१२, दिनांक १३.०७.२०२१ मधील सूचनांनुसार तयार करण्यात आली आहे.

२. सदर ज्येष्ठतासूची तयार करताना मुख्यत्वेकरून महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदींचा अवलंब करण्यात आला आहे.

३. जलसंपदा विभागातील सर्व विभागप्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी प्रस्तुतची ज्येष्ठतासूची यादीतील सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांना सदर ज्येष्ठतासूचीबाबत काही हरकती/सूचना असल्यास त्या **दिनांक ३१.०१.२०२२** पर्यंत संबंधित विभागप्रमुखांच्या अभिप्रायांसह शासनास सादर कराव्यात. विहित कालावधीत आक्षेप/माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीत नमूद केलेला तपशील बरोबर असल्याचे गृहित धरून अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल.

४. सदर शासन परिपत्रक व ज्येष्ठतासूची महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२२०११४१५५५३८९८२७ असा आहे. तसेच सदरचे शासन परिपत्रक जलसंपदा विभागाच्या [wrd.maharashtra.gov.in](http://wrd.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. संबंधितांनी तेथून त्याची प्रत प्राप्त करून घेवून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

सोबत :- परिशिष्ट-अ

( बापूसाहेब रा. सोनवणे )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) सचिव (लाक्षेवि)/सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- २) सर्व महासंचालक/कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग.
- ३) सर्व मुख्य अभियंता (स्थापत्य), जलसंपदा विभाग.
- ४) सर्व विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख, जलसंपदा विभाग.
- ५) मा.मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव.
- ६) मा.राज्यमंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव.
- ७) सह सचिव (सेवा)/उपसचिव (प्रशा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) कक्ष अधिकारी,आ (वर्ग-१)/आ(वर्ग-२), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) संग्रहार्थ/कार्यासन आ(संनि).

परिशिष्ट "अ"

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्रमांक : सकाज्ये-२०२२/प्र.क्र. ०१ /आ(संनि), दिनांक १४.०१.२०२२ सोबतचे सहपत्र

संवर्गाचे नाव -सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

वेतनश्रेणी-एस-२० (रुपये ५६१००-१७७५००)

दिनांक १ जानेवारी, २०२२ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची ( दिनांक ०१.०१.२०२१ ते ३१.१२.२०२१)

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा मूळ जात प्रवर्ग	संवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
१	१	श्री.अजिंक्य भारत जाधव	सरळसेवा	०१.०६.१९९५	खुला	खुला	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३०.०६.२०५३	बी.टेक	परिवीक्षाधीन
२	२	श्री.जावेद गुलाब शेख	सरळसेवा	१९.०७.१९९५	खुला	खुला	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३१.०७.२०५३	बी.ई.	परिवीक्षाधीन
३	३	श्री.दिपराज सिध्दार्थ बागुल	सरळसेवा	२९-०९-९२	अ.जा.	अ.जा.	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३०.०९.२०५०	बी.ई.	परिवीक्षाधीन
४	४	श्री.सागर सोपान काळे	सरळसेवा	२१.११.१९९४	भ.ज.क.	भ.ज.क.	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३०.११.२०५२	बी.ई.	परिवीक्षाधीन
५	५	श्रीमती श्वेता शरदचंद्र चिचुलकर	सरळसेवा	१०.०५.१९९२	खुला	इ.मा.व	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३१.०५.२०५०	बी.ई.	परिवीक्षाधीन
६	६	श्रीमती आयेशा चतरसिंग सोळंके	सरळसेवा	२७.०६.१९९५	अ.ज.	अ.ज.	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३०.०६.२०५३	बी.ई.	परिवीक्षाधीन
७	७	श्री.हर्षवर्धन पंडीतराव भोसले	सरळसेवा	०६.०८.१९९६	खुला (अस्थिव्यंग)	खुला (अस्थिव्यंग)	०१.०१.२०२१	०१.०१.२०२१	३१.०८.२०५४	बी.टेक	परिवीक्षाधीन